

#### **September 07, 2017**

То

**BSE Limited** 

P. J. Towers, Dalal Street Fort, Mumbai - 400 001 Scrip Code: **BSE - 524500** 

**Department of Corporate Services** 

Corporate Listing Department

National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Plot No.C-1, G Block, BKC, Bandra (E), Mumbai 400 051

Scrip Code: NSE - KILITCH

Sub: Newspaper Advertisement regarding notice of the 25th Annual General Meeting

Dear Sir/ Madam,

In terms of the provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith the copies of the advertisements published in the newspapers on 7<sup>th</sup> September, 2017, regarding completion of dispatch of Notice and Annual Report of 25th Annual General Meeting of the Company.

The company has published the advertisement in the following newspapers:

- 1. Free Press Journal- English Daily- (Mumbai Edition)
- 2. Navshakti- Marathi Daily- (Mumbai Edition)

The above is for your information & dissemination to the public at large.

Thanking you,

Yours Truly,

For Kilitch Drugs (India) Limited

Mukund Mehta Managing Director

DIN: 0000147876

Encl: As above









## **PUBLIC NOTICE**

PUBLIC are hereby informed that our clients have agreed to purchase from AMIT AVINASH PARAB, a Flat No.15, admeasuring 605 sq.ft. (Built up area) or thereabouts on Second Floor of the building known as "Charkop Kudal" situate at Plot No. 116, Sector No. 4, RDP-7, Charkop, Kandivali (West), Mumbai 400 067, and incidental thereto 5 fully paid up shares of the face value of Rs. 50/- each bearing Distinctive Nos.66 to 70 (both inclusive) and comprised of Share Certificate No.14 issued by Charkop Kudal Co-operative Housing Society Ltd. The said Amit Avinash Parab has represented to our clients that an equitable mortgage by deposit of title deeds has been created in favour of Indian Overseas Bank, Borivali West Branch, having its office at Rajesh Apartments, Chandavarkar Road, Mumbai 400 092 qua the said Flat and said Shares and as such original Title Deeds in respect of the said Flat and said Shares are lying with the Indian Overseas Bank.

Save as above, any persons having any claim on the said shares and Flat No. 15 either by way of inheritance, gift, lease, tenancy, lien, further charge, trust, maintenance, easement or otherwise however are hereby requested to make the same known in writing to the undersigned at their office at 7/10 Botawala Building, 3rd Floor, Office No.1, Horniman Circle, Fort, Mumbai- 400 023 within 15 days from date hereof as otherwise the sale will be completed without reference to any claim and the same, if any, will be considered as waived.

Dated, this 5th day of September, 2017.

> M/s. Dave & Co., Advocates for the Purchasers.



through https://ireps.gov.in) CAO (Construction), South Centra Railway, Secunderabad invites etender on behalf of The President of India for the following works in Single/Two packet system of

tendering. SI.No. 1 NIT No.: 32-CAO-C-SC/2017 Dt. 05-09-2017 (Item No.01) Name of work: Conducting

Reconnaissance Engineering-cum-Traffic Survey for new BG line between Dharmavaram and Bellary stations (120 Km.) and submission of Report with plans and estimates of Civil, Electrical (Genl. & Tr.D) and Traffic Survey. Estimated Cost (₹): 6,39,960/- EMD (₹): 12,800/-Completion Period: 6 Months Date of Opening: 10.10.2017 @ 15.00 hrs SI.No. 2 NIT No.: 32-CAO-C-SC/2017 Dt. 05-09-2017 (Item No.02) Name of work: Kazipet - Vijayawada section -Proposed Construction of Road Over Bridge (Bridge No.687A) as 1x14.0m (Sk) clear Span PSC Girder + 2x36.0m (Sk) clear span Composite Girder with open foundations at 600m away (BZA end) from exg. LC in lieu of LC No.106 at Km.489/13-15 and Sub-way (1x5.0mx3.60m RCC Box) at LC location by Cut and Cover method between Khammam and Pandillapalli stations. Estimated Cost (₹): 8,66,47,064/- EMD (₹): 5,83,240/-Completion Period: 09 Months Date of Opening: 10-10-2017 @ 15.00 hrs SI.No. 3 NIT No.: 32-CAO-C-SC/2017 Dt. 05 -09-2017 (Item No.03) Name of work: Hiring of one vehicle TATA SUMO / VICTA or similar four wheeler road vehicle non- A.C (Multi Utility Vehicle) for the use of AXEN/C/II/ Gulbarga - on duty for inspection of sites between Secunderabad - Bidar Gulbarga or any other places of work in the jurisdiction of S.C.Railway and as directed by the Engineer-in-charge Estimated Cost (₹): 2,88,000/- EMD (₹): 5,760/- Completion Period: 08

Months Date of Opening: 10-10-2017

SI.No. 4 NIT No.: 32-CAO-C-SC/2017

Dt. 05-09-2017 (Item No.04) Name of

work: Construction of New BG Line

@ 15.00 hrs

from Nandyal to Yerraguntla stations Hiring of pickup trucks/ vans such as TATA 497 SP/ KARGOKING MAHINDRA 640DP (Non-A.C) or similar type for SSEs/SEs/JEs and staff of Dy.CE/C-II/GNT unit for transportation of equipments, material inspection of surveys, Soil Exploration Land acquisition & survey Construction works, meetings & join inspections with State Govt. officials, village officials, rural officers in connection with works of new B.G Line between Nandyal - Yerraguntla stations and other works of Dy.CE/C-II/GNT unit. Estimated Cost (₹): 4,41,000/- EMD (₹): 8,820/ Completion Period: 9 Months Date of Opening: 10-10-2017 @ 15.00 hrs SI.No. 5 NIT No.: 32-CAO-C-SC/2017 Dt. 05-09-2017 (Item No.05) Name of work: Guntur - Guntakal section Proposed double line work between Guntur-Donakonda Stations Construction of station buildings, Relay cum battery and generator rooms, sand humps, platforms, officers and Supervisors rest house and other miscellaneous works at Guntur, Nallapadu, Perecherla, Phirangipuram, Nudurupadu, Satulur and Narasaraopet stations (TWO PACKET SYSTEM). Estimated Cost (₹): 27,00,89,935/- EMD (₹): 15,00,450/- Completion Period: 12 Months Date of Opening: 10-10-2017 @ 15.00 hrs For bid document and other details,

please login to Website https://ireps.gov.in.a

2. Payment of Earnest Money Deposit and Cost of Tender Document should be only through Net Banking / Payment Gateway facilities made available online in IREPS.

Tenderers can submit their offers online during tender submission period which is fifteen days period prior to closing of Tender.

4. Tenderers should watch for any Corrigenda (issued online only) up to the date of commencement of the

Tender submission period. Chief Administrative Officer/

A1290 Const./Secunderabad For further tender conditions /

www.scr.indianrailways.gov.in

में भूगतेय होगा जो लौटाया नहीं जायेगा। details and for downloading the tender documents, Please visit website at https://www.ireps.gov.in or

## All concerned having interest

This is to inform/notice you that my Clients (1) SHRI. ABRAR AHMED SHAIKH and (2) SHRI. ISRAR AHMED SHAIKH, have agreed to get transferred/attorned below mentioned Shop premises in their name from the name of original tenant SMT. AMINABAI RAHIMTULLA. If any person/s, bank, society or company to submit your claims, rights, objections if any in respect of the below mentioned premises at our below address or at the address of The Administrative Officer (Estate), 'G' South Ward Office, 3rd Floor, Municipal Building, N. M. Joshi Marg, Mumbai 400 013 within 14 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/ abandoned/given up or surren-

**Description of the Property** VLT Commercial Shop No. J/10, Gandhi Nagar, Dainik Shivner Marg, Worli, Mumbai

Sd/-Adv. Sujata R. Babar Add: 26, Gourtaj Building, 221 Dr. B. A. Road, Hindmata, Dadar (E), Mumbai 400 014

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given that, (1) MR.

JAYANTILAL BACHUBHAI CHOKSI

AND (2) MRS MEENABEN

JAYANTILAL CHOKSI along with

their two sons Mr. Karpit Jayantilal

Choksi and Mr. Achant Jayantilal

**Choksi** who have joined as confirming

parties residing at Flat No. 12, 6th

Floor," Karuna", 1, Manav Mandir

Road, Malbar Hill, Mumbai - 400006

agreed to sell and transferred to our

clients the premises described here

in below free from all encumbrances,

claims and demands and with vacant

THEY have represented that by Sale

Deed dated 27th December, 1995,

they have acquired the said premises

along with shares of The Karuna Grah

Nirman Sanstha (Karuna co.op.

Housing society Ltd") described

herein below from Mr. Babulal

Amratlal Jhaveri and Mrs. Shanta

Babulal Jhaveri and that said Babulal

Amratlal Jhaveri and Shanta Babulal

Jhaveri were allotted the said shares

of the said society and that the said

premises were purchased by the said

Babulal Amratlal Jhaveri and Shanta

Babulal Jhaveri from Ishwardas

Haridas Bhatia and the Deed of sale

executed by Ishwardas Haridas Bhatia

has been misplaced and lost not

found. And the said Javantilal

Bachubhai Choksi and Meenaben

Jayantilal Choksi have declared that

they have not mortgaged, or

encumbered in any manner

whatsoever the said premises. Any

person or persons having any claim

against or in respect of the said

premises described herein below

either by way of agreement,

memorandum, writing, sale,

exchange, mortgage, charge, lien,

gift, trust, maintenance, bequest

possession, occupation, tenancy,

lease, inheritance, leave and license,

easement, finest right of refusal or

otherwise, howsoever are-hereby

requested to make the same known in

writing to the undersigned at their

office at 506, Lotus House, 33-A, New

Marine Lines, Mumbai - 400 002.

within a period of 10 days from the

date of publication of this notice

together with supporting documents

duly notarized as true copy, failing

which claims, if any shall be deemed

to have been waived and or

abandoned and the sale shall be

completed without any further

SCHEDULE OF THE PROPERTY

**HEREIN ABOVE REFERRED TO:-**

All that premises being flat no 12,

admeasuring 1400 sq.ft. i.e. 130.11

sq. mtrs or thereabout built up area

on 6th floor, of the building "Karuna"

together with 5 fully paid up shares of

Rs. 50/- each having distinctive nos.

66 to 70 (both inclusive) under

Duplicate Share Certificate No.37, &

90 (Ninety) fully paid up shares of Rs.

50/- each having distinctive nos. 1050

to 1139 (both inclusive) under

Duplicate Share Certificate No. 38 of

Karuna Sahakari Grah Nirman

Sanstha (Karuna co.op. Housing

society Ltd.,) situate at plot bearing

No. 1, of having corresponding CTS

No. 243 (part) on Malbar Hlil &

Cumbala Hiil Division, Municipal "D"

Dhirendra M. Shah

(Mangaldas D. Shah & Co.)

Advocate for the

Intending Purchasers.

Date:-7/9/2017.

Place:- Mumbai.

and peaceful possession thereof.

400 018.

Cell: 9821161302

## RESTORATION OF TRAIN SERVICES The services of the following trains which was cancelled

due to unprechedented flood in Bihar, are hereby restored.

Det	Details are as follows:						
SN	Train No.	From	w.e.f.				
1	15648 Guwahati LTT Exp.	Guwahati	12-09-2017				
	15647 Guwahati LTT Exp.	Lokmanyatilak	08-09-2017				
2	22411 AC Express	Naharlagun	12-09-2017				
	22412 AC Express	New Delhi	10-09-2017				
	14019 Tripura Sundari Exp.	Agartala	14-09-2017				
3	14020 Tripura Sundari Exp.	Anand Vihar Terminal	11-09-2017				
4	15906 Vivek Express	Dibrugarh	23-09-2017				
	15905 Vivek Express	Kanniyakumari	14-09-2017				
46	Gon	oral Managor /C	noratione)				

General Manager (Operations) NORTHEAST FRONTIER RAILWAY

## **FUTURE MARKET NETWORKS LIMITED**

Corporate Identification Number (CIN): L45400MH2008PLC179914 Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari - Vikhroli Link Road, Jogeshwari East, Mumbai - 400060 • Tel: 022 - 6199 4487 • Fax: 022 - 6199 5269. Email: info.fmnl@futuregroup.in • Website: www.fmn.co.in

Corrigendum to Notice of 9th Annual General Meeting Dear Members,

This is with reference to the Notice dated August 14, 2017 convening the 9° Annua General Meeting (AGM) of Future Market Networks Limited to be held on Friday September 15, 2017 for seeking your approval for matters contained in the said Notice. Members may please take note that in Item No. 6 of Explanatory Statement of the Notice of AGM, related to appointment of Mr. Pramod Arora as whole time director, it is inadvertently appearing due to typo error that Mr. Pramod Arora to be reappointed as an Independen Director which shall be read as "to be appointed as Whole Time Director".

All other information as stated in the above referred Notice will remain unchanged and shall be read along with this corrigendum.

For Future Market Networks Limited

September 06, 2017

### UNIPHOS INTERNATIONAL LIMITED CIN: U24219GJ1992PLC027317

Reg. Off.: 11, G.I.D.C., VAPI, DIST. VALSAD, GUJARAT-396 195 WEBSITE: www.uilonline.com E-MAIL: uil@uilonline.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies, Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the 25th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Friday, 29th September, 2017 at 9.00 a.m. at 11, G.I.D.C., Vapi, Gujarat- 396 195. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ('Remote e-voting'). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the Agency to provide e-voting facility.

The communication relating to remote e-voting inter-alia containing User ID and password along with a copy of Notice convening the meeting has been dispatched to the Members. The Notice of the meeting is available on the website of the Company at www.uilonline.com and on the website of NSDL at


The remote e-voting facility shall commence on 26th September, 2017 from 9.00 a.m. (IST) and end on 28th September, 2017 at (5.00 p.m.) (IST). The remote evoting shall not be allowed beyond the said date and time.

The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. In case of any queries, you may refer the remote e-voting user manual for members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free No. 1800-222-990.

FOR UNIPHOS INTERNATIONAL LTD

**Bipin Jani** Managing Director

(DIN: 00297043).



#### SAVANI FINANCIALS LIMITED SAVANI CIN No.: L67120MH1983PLC031614

Regd. Office: 91, Mantra House, Marol Co-op. Industrial Estate, M. V. Road, Andheri (East), Mumbai: 400 059, Tel No.: 6760 4100. Website: www.savanifinancials.co.in E-mail: Info@savanifinancials.co.in Notice of 33rd Annual General Meeting, Book Closure and remote E-Voting

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 27th September, 2017 at 11.15 a.m. at 21, Marol Co-Op. Industrial Estate, M. V. Road, Andheri (East), Mumbai 400059 to transact the business as set out in the Notice of the AGM. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year 2016-17 has been sent to the members of the Company whose email IDs are registered with the Company / Depository Participant(s), unless the members have requested for physical copy of the same. The same is also available on the Company's Website www.savanifinancials.co.in. Physical copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2016-17 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of the Notice of

AGM and Annual Report has been completed on 4th September, 2017. Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 20th September, 2017 to Wednesday, 27th September, 2017 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

Pursuant to Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, the Company is pleased to provide remote e-voting facility which will enable the members to cast their votes electronically for the business as mentioned in the Notice of AGM. The Company has made necessary arrangements with National Securities Depository Limited (NDSL) to facilitate remote e-voting. The remote e-voting period commences on Sunday, 24th September, 2017 at 9.00 a.m. and ends on Tuesday, 26th September 2017 at 5.00 p.m. During this period, the members holding shares either in physical or dematerialized form as on cut-off date 20th September, 2017, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by NDSL for voting thereafter.

The members may note that: a) the remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Tuesday, 26th September, 2017 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e voting or voting at the AGM through ballot paper.

The Notice of AGM including the e-voting instructions is available on the Company's website savanifinancials.co.in In case of any queries members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the "Downloads" section

of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by email at evoting@nsdl.co.in For SAVANI FINANCIALS LIMITED Sd/-

Place : Mumbai (PRAFUL SHETH)

Dated: 6th September, 2017 COMPANY SECRETARY

झारखंड सरकार ग्रामीण कार्य विभाग (ग्रा.का.मा.) मख्य अभियंता का कार्यालय

102. द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, रांची ई-अति अल्पकालीन पनर्निविदा आमंत्रण सचना

ई-निविदा संख्या:- 117/R1/2017-18/RDD/(RWA)/GARHWA दिनांक:- 06.09.2017

1. कार्य का नाम										
	क्रम _•	आईडेन्टी फिकेशन संख्या/	कार्य का नाम	प्राक्कलित राशि (रुपये में)		कार्य समाप्ति	टेण्डर कॉल			
	सं.	पैकेज संख्या		अंक मे	अक्षर में	की अवधि	न.			
	1	RDD/(RWA)/GARHWA/	चपरी बस्ती से टाऊनशीप पी.	1,04,83,500.00	एक करोड चार लाख	09 माह	द्वितीय			
		14/2017-18	डब्ल्यू.डी. रोड तक पथ निर्माण		तिरासी हजार पांच सौ					

कार्य (1.500 कि.मी.) 2. वेबसाईट में निविदा प्रकाशन की तिथि:- 13.09.2017.

3. ई-निविदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय:- 19.09.2017 अपराहन 5.00 बजे

4. जिला नियंत्रण कक्ष, रांची में निविदा शुल्क, अग्रधन की राशि, शपथ पत्र के मूल प्रति एवं अपलोड किये गये तकनीकी योग्यता दस्तावेज की एक प्रति जमा करने की तिथि 20.09.2017 पूर्वाहन 10.00 बजे अपराहन 3.30 बजे तक 5. निविदा खोलने की तिथि एवं समय 22.09.2017 पर्वाहन 11.30 बजे.

6. निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता:- मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग (ग्रा.म.का.), झारखंड, रांची, 102 द्वितीय तल्ला अभियंत्रण भवन, रांची.

7. ई-निविदा प्रकोष्ठ का दुरभाष सं. - 0651-2207818. 8. निविदा शुल्क भारतीय स्टेट बँक द्वारा निर्गत बैंक डाफ्ट के रूप में कार्यपालक अभियंता, ग्रामीण कार्य विभाग (ग्रा.का.मा.), कार्य प्रमंडल, गढवा के पक्ष

विस्तृत जानकारी के लिए jharkhandtenders.gov.in वेबसाईट में देखा जा सकता है।

PR No. 169735 (RURAL WORK DEPARTMENT) 17-18

नोडल पढाधिकारी ई-प्रोक्युर्मंट सेल

UJJAIN MUNICIPAL CORPORATION, UJJAIN

NIT No.: UMC/3790 Ujjain Date: 24.8.2017 Ujjain Municipal Corporation invites proposal for "Selection of Agency for providing Community Support Services for implementation of Pradhan Mantri Awas Yojana, under Housing for All Mission for Ujjain City." Interested bidders may purchase and submit their proposals online at www.mpe-proc.gov.in from 25<sup>th</sup> August 2017 onwards. The last date for online submission of bids is 22<sup>nd</sup> September 2017 upto 17:30 Hrs. for more details contact: superintending Engineer, Ujjain Municipal Corporation at amrutujjain@gmail.com

Commissioner, Ujjain Municipal Corporation

#### **SERVOTECH ENGINEERING INDUSTRIES LTD.** CIN: L28933MH1994PLC081857

Regd. Off: 502, Triveni Krupa , Carter Road No.3, Opp. Ambaji Mata Temple, Borivali (East) Mumbai - 400 066.

Tel: 022-28669600/ 28624357/58, Fax: 22- 28083296 Email:-info@servotech-india.com, web:- www.servotechengineering.in

NOTICE OF 22<sup>nd</sup> AGM & E- VOTING INFORMATION Notice is hereby given that the 22<sup>nd</sup> Annual General Meeting of the Company will be held on Friday, September 29, 2017 at 10.00 A. M. at 502, Triveni Krupa, Carter Road No. 3, Borivali (East), Mumbai - 400 066, to transact the Ordinary and Special business mentioned in the notice which is sent to the members of the Company physically and electronically who have registered their e-mail IDs with the Company/Depository Participants. In case of non-receipt of the Notice of AGM and Annual Report by any member, a copy of the same can be obtained from the Company's Registered Office or by writing to info@servotech-India.com or by downloading it from

the Company's website www.servotechengineering.in Notice is further given that pursuant to provisions of section 108 of Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015 Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut- off date i.e. 18th September, 2017, may cast there vote electronically on the business set out in the Notice of 22<sup>nd</sup> Annual General Meeting of the Company through E- Voting System of Central Depository System Limited (CDSL).

Members are further notified that:-

**Anil Cherian** 

Head: Legal & Company Secretary

a) E-Voting period begins on Tuesday, 26th September, 2017 (9.00 A.M.) to Thursday, 28th September, 2017at 5.00 P.M.

) Notice of AGM along with Annual Report is available on Company's website: www.servotechengineering.in

c) For the purpose and manner of e-voting, members may go through the instruction in the notice of AGM and if, have any queries or issues regarding e-voting, may refer the Frequently Asked Question ("FAQ's) and e - voting manual available at www.evotingindia.com

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42, of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer books shall remain closed from Wednesday, 20th September, 2017 to Thursday, 28th September, 2017 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

> For Servotech Engineering Industries Limited Radheyshyam Lahoti Managing Director

Place : Mumbai (DIN: 00755363) Date: 06/09/2017



 Web: www.kridhan.com • Email: cs@kridhan.com CIN: L27100MH2006PLC160602 NOTICE OF 11th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 11" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 29" September, 2017 at 3:00 p.m. at the Country Club, A/723, Opp. Kia Park, Veera Desai Road, Prathmesh Complex, Andheri (West), Mumbai 400053 to transact the business as

set out in the notice sent to the respective members. Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31" March, 2017 has been sent to all the members to their registered address by post, and electronically to those members who have registered their e-mail address with the Depositories/ Company. The same is also available on the website of the Company www.kridhan.com. The dispatch of Notice of 11" Annual General Meeting has been completed on 4" September, 2016.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, 22" September, 2017, may cast their vote electronically on the business(es) as set out in

the Notice of the 11" AGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited from a place other than the Venue of AGM ("remote e-voting"). All the members are a. The business(es) as set out in the Notice of AGM may be transacted through voting by

The remote e-voting shall commence on Tuesday, 26" September, 2017 at 09.00 a.m. (IST).

The remote e-voting shall end on Thursday, 28th September, 2017 at 05.00 p.m. (IST). The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is

Friday, 22th September, 2017. e. Person who acquire shares of the Company and become the member of the Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. Friday, 22'd September, 2017, can follow the process of generating the login ID and password as provided in the Notice

Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by the CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the member who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitle to cast their vote again; c) the facility for voting through postal ballot paper shall be made

available at the AGM; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through postal ballot. The Notice of AGM is available at the website of the Company www.kridhan.com and also on CDSL website www.cdslindia.com. In case of any queries, members may refer Frequently Asked Question (FAQ's) and e-voting

manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Ms. Jyoti Gade, Compliance officer at e-mail id: cs@kridhan.com or contact at Tel: 022-40589589.

The Register of Members and Share Transfer Register in respect of equity shares of the Company will remain closed from Friday, 22" September, 2017 to Friday, 29" September,

By Order of the Board Kridhan Infra Limited

Place: Mumbai Date: 06th September, 2017.

Mr. Anil Agrawal Managing Director DIN: 00360114

#### KILITCH DRUGS (INDIA) LIMITED CIN. L24239MH1992PLC066718

Registered office: Office No: C 301/2, MIDC TTC Industrial Area, Pawane Villege. Thane - 400705. | Tel: +022-65144185 Website: www.kilitch.com, email: info@kilitch.com

NOTICE is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, September 29, 2017 at 09.00 AM (IST) at C 301/2, MIDC TTC Industrial Area, Pawane Villege, Thane - 400705, Maharashtra, India, to transact Ordinary and Special the businesses as set out in the Notice of AGM a copy of which is being sent to all Members of the Company by permitted modes under the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and dispatch of the same has been completed on September 07, 2017.

Pursuant to the Provision of Section 108 and other applicable provisions of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Security and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing a facility to the Members for exercising their right to vote on the items of businesses set out in the said Notice by remote evoting system through platform provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The details pursuant to the Rules are given here under:

1) Date and time of commencement of remote e-voting: 9.00 AM (IST) on Tuesday, September 26, 2017.

2) Date and time of end of remote e-voting: 5.00 PM (IST) on Thursday, September 28, 2017.

3) The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut- off date which is Friday, September 22, 2017, may cast their vote electronically. The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 PM (IST) on Thursday, September 28, 2017.

If demanded and subsequently permitted by the Chairman at the meeting, the Members would be able to cast their votes at the meeting through ballot paper if they have not availed the remote e-voting facility. If the vote is cast through remote

e-voting facility then the members would not be permitted to exercise their voting right at the general meeting. The Members may participate in the general meeting even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the

7) A person whose name is recorded in the register of members or in the register of

beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be

8) The Notice of the 25th AGM along with the procedure of remote e-voting has been sent to all Members by prescribed modes and the same is also available on the website of the Company i.e., www.kilitch.com and Central Depository Service (India) Limited at https://www.cdslindia.com

entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general meeting.

9) Any person who have acquired shares and become member of the Company after the dispatch of Notice may obtain the login ID and password from person mentioned in point no 10(b) hereunder.

10) For any queries / grievances, in relation to e-voting Members may contact the

following: (a) E-voting Helpdesk

for the purpose of 25th Annual General Meeting of the Company.

Email: helpdesk.evoting@cdslindia.com Phone: 18002005533

Place: Mumbai

(b) Mr. Sharad Patkar

Central Depository Services (India) Limited

Link Intime India Pvt. Ltd Email: mt.helpdesk@linkintime.co.in

Phone: 022-2594 6970 NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 22, 2017 to Friday, September 29, 2017 (Both days inclusive)

> For Kilitch Drugs (India) Limited Mukund Mehta

Date: 06/09/2017

Managing Director DIN: 00147876

# ANTARIKSH INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Chanakya Investments Ltd) CIN: L74110MH1974PLC017806 Office No.: 609, 6th Floor, Inizio, Cardinal Gracious Road, Opp. P & G,

Chakala, Andheri East, Mumbai-400099.; Email: rocantariksh@gmail.com NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE 42" ANNUAL GENERAL MEETING OF THE MEMBERS OF ANTARIKSH INDUSTRIES LIMITED (FORMERLY KNOWN AS CHANAKYA INVESTMENTS LTD) WILL BE HELD ON 29th September, 2017, AT 11:00 A.M. AT Office No 609, 6" Floor, Inizio, Cardinal Gracious Road, Opp. P & G, Chakala, Andheri East, Mumbai-400099. The Notice convening the AGM in annual report will be send to all the members at their respective registered address/Email address. The copy of aforesaid documents is also available on the company's website- www.antarikshindustries.com.

Further, we would like to inform you that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 25, 2017 to September 29, 2017 (both days inclusive) for the purpose of 42<sup>rd</sup> Annual General Meeting (AGM) of the Company to be held on September 29, 2017.

In terms of Listing Regulations, the Company is providing e-voting facility to the members through NSDL. Remote E- Voting will be available from 26° September, 2017 (9:00 A.M) to 28th September, 2017 (5:00 P.M) and shall not be available thereafter.

In case of any queries/Clarifications related to e-voting/Ballot form, members can contact Adroit Corporate Services Private Limited, RTA of the Company (Contact no: +91-22-4227 0400 / 2859 6060 / 2859 4060).

For ANTARIKSH INDUSTRIES LIMITED (Formerly known as Chanakya Investments Ltd)

Date: 06.09.2017 Place: Mumbai

BHAGWANJI PATEL

Government of India, **Central Ground Water Board,** Western Region, 6A, Jhalana Doongri Jaipur 302 004 (RAJASTHAN) **TENDER NOTICE** 

The Regional Director, Central Ground Water Board, Western Region 6th A, Jhalana Doongri, Jaipur 302 004 on behalf of the President Of India, invites sealed items rates for the following unserviceable materials, on "AS IS WHERE IS" basis junto the dates. shown against each

Tender No.	Description of Material	Qty. in Nos.	Lot No.	EMD in shape of Deman d Draft in RS.
01/2017-	MARUTI OVERNY			20% of
<b>2018</b> (I)	MARUTI GYPSY REGD. NO. RNX 8417	One	1	quoted value
(II)	MAHINDERA & MAHINDERA JEEP REGD. NO. RRM- 3537	One	2	-do-
(III)	MAHINDERA & MAHINDERA JEEP REGD. NO. RNQ- 7919	One	3	-do-
(IV)	MAHINDERA & MAHINDERA JEEP REGD. NO. RNM- 9670	One	4	-do-
(V)	Ambassador car Regd. No. DL 2CM-2142	One	5	-do-
(vi)	Tyres & Tubes Assorted sizes	125 Nos.	6	-do-
(vii)	Batteries Assorted sizes	19Nos	7	-do-
(viii)	Electronic Scrap	500 KG	8	-do-
(ix)	Iron Scrap	5 M.T.	9	-do-
(x)	Wooden Scrap	1 M.T.	10	-do-

Cost of Tender documents: By Hand. Rs. 500. By Post Rs. 550. Tender to be sold upto: 20.09.2017 upto 1:00 PM

Tender Receipt: 21.09.2017 upto 4:00 PM.

**Tender Opening:** 22.09.2017 at 03.00 PM

ed along with the Tender document. The Tender will be opened in the office of the Regional Director, .at address given above, at the date & time shown against each. Earnest money should be deposited by Demand Draft payable at Jaipur in favour of Regional Director, CGWB.WR, Jaipur. The earnest money should be sent in separate envelops along with separate envelops of the sealed ten-

der, mentioning detail of earnest money against each items/ lot number/

NOTE: - Detailed Specification for disposal material shall be provid-

Tender forms and terms & conditions for each tender can be had from this office upto 1:00 PM till the last date shown in above table on working days on said payments by Cash/Money order/Demand Draft (non-refundable). Tender forms can also be downloaded website www.cgwb.nic.in The tender documents downloaded from website must accompany cost of documents by Demand Draft of said amount in favour of the Regional Director, CGWB, WR, Jaipur.

On opening of the tenders, the successful contractor (bidders) shall be required to immediately deposit the security money at the rate of 25 % of bid value in cash or Demand Draft in favour of the Regional Director, CGWB, WR, payable at SBI NCR Branch Jaipur.

The bidders who do not deposit earnest money and the cost of documents in the prescribed manner are liable to be rejected. In case of closer of office, on opening day of tender on any account, the earnest money can be deposited in the next working day or before the extended date of opening tenders.

davp/45103/11/0012/1718

CIN:L24100MH1990PLC057190

**REGIONAL DIRECTOR** 

### IEI INDO EURO INDCHEM LIMITED (Previous Known as Rinku Polychem Limited) Registered Off: B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad 413 501 (Maharashtra)

Tel.: 26135626/27 Fax: 26191817 Email: rinkupoly@rediffmail.com INDO EURO INDCHEM LIMITED NOTICE OF THE

Corp Off: 78/c The Dawn Bldg., 1st Floor, 7th Golibar Road, Santacruz (E), Mumbai- 55.

TWENTY SEVEN ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that Twenty Seventh Annual General Meeting(AGM) of the Company will be held on Thursday, 28th September 2017 at 11.30 A.M. at the B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad 413501 ( Maharashtra), to transact the businesses. Members of the Company are hereby informed that the Company has completed the

dispatch of the Notice of the 27th Annual General Meeting. The said Notice of AGM along with the Annual Report, Proxy Form and Attendance Slip for the Financial Year 2016-2017 have been sent to the members whose names appeared in the Register of Members / Register of Beneficial owners as on 01/09/2017 by permitted mode individually at their postal address and sent electronically at their E-mail address available with the Company/ Depository Participants on 01/09/2017. These documents are also available on the Company's website www.indoeuroindchem.com.

Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 27th September, 2017 to Thursday, 28th September, 2017 (both days inclusive) for the purpose of Annual General

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members the facility to cast their vote by electronic means on all resolutions set forth in the Notice. Members of the Company holding shares in physical or dematerialized form as on the cut off date, being 21th September 2017 may cast their vote electronically. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing remote e-voting facilities in a secure manner and has appointed Mr. Anish Gupta (COP No. 4092) Practicing Company Secretary, as the scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner. The details pursuant to the provisions of the Companies Act,

2013 and the said Rules are given here under: Date of completion of dispatch of notices: 5th September 2017 Date and time of commencement of e-voting : 25th September, 2017 (9.00 a.m.

Date and time of end of e-voting: 27th September, 2017 (5.00 p.m. IST)

4. Cut off date as on which the right of voting of members shall be reckoned: Thursday, 21th September 2017... A member as on the said Cut off date shall not be entitled for availing the remote

e-voting facility or vote through poll at the AGM. If members cast votes by both

modes then voting through E-voting shall prevail and poll shall be treated as

6. A member may participate in the AGM even after exercising the right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote at the AGM.

7. E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 27th September, 2017.

8. The Notice of the 27th Annual General Meeting, along with the procedure for evoting, has been sent to all the Members by prescribed modes and the same is also available on the website of the Company at www.indoeuroindchem.com. and on the website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com

In case of queries/grievances with regard to e-voting, you may refer the Frequently

Asked Questions ("FAQ") and e-voting manual available at www.evoting@cdslindia.com or write an email to CDSL on helpdesk evoting@cdslindia.com. By order of the Board

Sd/- Mr. Vardhaman Shah Director (DIN: 00334194)

For INDO EURO INDCHEM LTD.

Place: Mumbai Dated: 06.09.17

Director

ठिकाण : मुंबई

## जाहीर सूचना

बँकेचे प्राधिकृत अधिकारी हे गहाण मालमत्ता अर्थात जुहू वर्सोवा लिंक रोड, फोर बंगलो, अंधेरी (प), मुंबई - ४०० ०५३ येथील ''जय अंबा को-ऑपरेटिव्ह हा. सो.च्या ४ थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०१, ४०२ व ४०३ ची विक्री करण्यास इच्छ्क आहेत व खाते मे. व्हीसीआय हॉस्पिटालिटी लि. मधील मे. व्हीसीआय हॉस्पिटालिटी **लि**. च्या नावे प्रस्ताव मूल्य **रु. २.५० कोटी** आहे. पूर्वीची लिलाव तारीखा दि. ०३.०७.२०१७ व राखीव मूल्य रु. २.५० कोटी हे प्रस्ताव कमी येत असल्याने अपयशी ठरले. जर कर्जदार/गहाणवटदार वा अन्य कोणतेही पक्ष यांना सदर मालमत्तेमध्ये खोरदी करण्यास इच्छक असल्यास त्यांनी अधोहस्ताक्षरितांना सदर सूचनेच्या अर्थात दि. ०९.१०.२०१७ रोजी संपर्क साधावा. जर एका प्रस्तावापेक्षा अधिक प्रस्ताव दि. ०९.१०.२०१७ रोजी द्. ४.०० पर्यंत प्राप्त झाल्यास बोली दि. १०.१०.२०१७ रोजी दु. १२.०० वा. आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक खरेदीदार यांनी मालमत्तेच्या पडताळणीकरिता दि. २१.०९.२०१७ रोजी स. ११.०० ते दु. १.०० दरम्यान शाखोस संपर्क साधावा

प्राधिकृत अधिकारी

(Formerly known as Chanakya Investments Ltd) CIN: L74110MH1974PLC017806 Office No.: 609, 6th Floor, Inizio, Cardinal Gracious Road, Opp. P & G, Chakala, Andheri East, Mumbai-400099.; Email: rocantariksh@gmail.com

ANTARIKSH INDUSTRIES LIMITED

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE 42<sup>rd</sup> ANNUAL GENERAL MEETING OF THE MEMBERS OF ANTARIKSH INDUSTRIES LIMITED (FORMERLY KNOWN AS CHANAKYA INVESTMENTS LTD) WILL BE HELD ON 29th September, 2017, AT 11:00 A.M. AT Office No 609, 6th Floor, Inizio, Cardinal Gracious Road, Opp. P & G, Chakala, Andheri East, Mumbai-400099. The Notice convening the AGM in annual report will be send to all the members at their respective registered address/Email address. The copy of aforesaid documents is also available on the company's website- www.antarikshindustries.com.

Further, we would like to inform you that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 25, 2017 to September 29, 2017 (both days inclusive) for the purpose of 42<sup>rd</sup> Annual General Meeting (AGM) of the Company to be held on September 29, 2017.

In terms of Listing Regulations, the Company is providing e-voting facility to the members through NSDL. Remote E- Voting will be available from 26th September, 2017 (9:00 A.M) to 28th September, 2017 (5:00 P.M) and shall not be available thereafter.

In case of any queries/Clarifications related to e-voting/Ballot form, members

can contact Adroit Corporate Services Private Limited, RTA of the Company (Contact no: +91-22-4227 0400 / 2859 6060 / 2859 4060). For ANTARIKSH INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Chanakya Investments Ltd)

Date: 06.09.2017 Place: Mumbai

**BHAGWANJI PATEL** Director

#### दावेदार/आक्षेपकाद्वारे निरिक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.०० ते सायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत. ईश कृपा को-ऑप.ही.सोसायटी लि.,करिता मा. सचिव

#### KILITCH DRUGS (INDIA) LIMITED CIN. L24239MH1992PLC066718 Registered office: Office No: C 301/2, MIDC TTC Industrial Area, Pawane Villege

Thane - 400705. | Tel: +022-65144185 Website: www.kilitch.com, email: info@kilitch.com

NOTICE is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, September 29, 2017 at 09.00 AM (IST) at C 301/2, MIDC TTC Industrial Area, Pawane Villege, Thane - 400705, Maharashtra, India, to transact Ordinary and Special the businesses as set out in the Notice of AGM a copy of which is being sent to all Members of the Company by permitted modes under the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and dispatch of the same has been completed on September 07, 2017.

Pursuant to the Provision of Section 108 and other applicable provisions of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Security and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing a facility to the Members for exercising their right to vote on the items of businesses set out in the said Notice by remote evoting system through platform provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The details pursuant to the Rules are given here under:

1) Date and time of commencement of remote e-voting: 9.00 AM (IST) on Tuesday, September 26, 2017.

2) Date and time of end of remote e-voting: 5.00 PM (IST) on Thursday,

3) The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut- off date which is Friday, September 22, 2017, may cast their vote electronically.

 The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 PM (IST) on Thursday, September 28, 2017.

If demanded and subsequently permitted by the Chairman at the meeting, the Members would be able to cast their votes at the meeting through ballot paper if they have not availed the remote e-voting facility. If the vote is cast through remote e-voting facility then the members would not be permitted to exercise their voting right at the general meeting.

The Members may participate in the general meeting even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general meeting.

8) The Notice of the 25th AGM along with the procedure of remote e-voting has been sent to all Members by prescribed modes and the same is also available on the website of the Company i.e., www.kilitch.com and Central Depository Service (India) Limited at https://www.cdslindia.com

Any person who have acquired shares and become member of the Company after the dispatch of Notice may obtain the login ID and password from person mentioned

in point no 10(b) hereunder. 10) For any queries / grievances, in relation to e-voting Members may contact the

following: (a) E-voting Helpdesk

Place: Mumbai

Date: 06/09/2017

Central Depository Services (India) Limited Email: helpdesk.evoting@cdslindia.com

Phone: 18002005533 (b) Mr. Sharad Patkar

Link Intime India Pvt. Ltd Email: mt.helpdesk@linkintime.co.in

Phone: 022-2594 6970

NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 22, 2017 to Friday, September 29, 2017 (Both days inclusive) for the purpose of 25th Annual General Meeting of the Company

For Kilitch Drugs (India) Limited Mukund Mehta Managing Director

DIN: 00147876

परिशिष्ट-१६ (उपविधी क्र.३५ अन्वये)

सूचनेचा नमूना, सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मृत सदस्याचे

शेअर्स व हित हस्तांतरणास दावा किंवा आक्षेप पाठविणे.

जाहीर सूचना

टाटा कंपाऊंड, अंधेरी (पश्चिम) मुंबई-४०० ०५८, नोंद क्र.बीओएम/

डब्ल्यू/केडब्ल्यू/एच एस जी/ टीसी/१०९७/९८-९९ व सीटीएस क्र.४६९

(भाग) चे खालील सदस्य यांचे कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले

आणि त्यांच्या जागी त्यांच्या वारसदारांनी खाली नमूद प्रमाणे सोसायटीतील

: मुकंद बाबुराव निरग्डकर

: निशिगंधा मुकंद निरगुडकर

सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण

होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी / आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे

किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांत

सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व

हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा / आक्षेपांच्या

पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्याच्या प्रतींसह मागविण्यात येत

आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाही तर

मयत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व

हितसंबंधांशी सोसायटी उपविधीतील तरत्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार

करण्यास सोसायटी मोकळी असेल जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप

सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरत्दींनुसार त्यावर

सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार

आक्षेपकाद्वारे निरिक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे साक्षी

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील. मयत

फ्लॅट संदर्भात सदस्यत्वासाठी सोसायटीकडे अर्ज केलेला आहे.

: २०.५.२०१६

: बी-४

मृत सदस्याचे नांव

वारसदाराचे नांव

मृत्यु दिनांक

फ्लॅट क्र.

ईश कृपा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. १०६, एस.व्ही.रोड

मूळ न्यायाधिकरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या बाबीमध्ये

बंगळूरु येथील राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर,

बंगळुरु बेंच

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर प्रयोज्य तरतृदींच्या बार्बीमध्ये.

एसजेडी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि साऊथ वेस्ट मायनिंग लिमिटेडच्या बाबींमध्ये

डीकेएस ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि

एसजेडी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि साऊथ वेस्ट मायनिंग लिमिटेड आणि

त्यांचे संबंधित भागधारक दरम्यान व्यवस्थेच्या संयुक्त योजनेच्या बाबींमध्ये कंपनी अर्ज क्र. ४८/बीबी/सन २०१७

एसजेडी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय जेएसडब्ल्यू मायनिंग ऑफिस,

विद्यानगर, तलुर क्रॉस, तोरणागल्ल

बेल्लारी- ५८३ २७५, कर्नाटक

हस्तांतरक कंपनी २ सुरक्षित धनकोंच्या सभेच्या सूचनेची जाहिरात आणि

सूचना याद्वारे देण्यात येते की, दिनांक १८ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या आदेशाद्वारे सुधारित दिनांक ४ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या आदेशाद्वारे राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या बंगळुरु बेंच यांनी डीकेएस ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी क्र. १) आणि एसजेडी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (अर्जदार कंपनी/हस्तांतरक कंपनी क्र.२) सह साऊथ विस्ट मायनिंग लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी) दरम्यान व्यवस्थेची योजना सुधारणेसह किंवा शिवाय विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास मंजूर करण्यासाठी एसजेडी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस

प्रायव्हेट लिमिटेडच्या सुरक्षित धनकोंची सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. सदर आदेश आणि त्यातील निर्देशानुसार पुढे सूचना देण्यात येते की, एसजेडी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या (अर्जदार कंपनी) सुरक्षित धनकोंची सभा ही सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७ रोजी स. १०.३० वा. जेएसडब्ल्यू सेंटर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०० ०५१ येथे घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी आणि वेळी अर्जदार कंपनीच्या सुरक्षित

धनकोंना हजर राहण्याची विनंती करण्यात येत आहे. व्यवस्थेची सदर योजना आणि कलम २३० अंतर्गत विवरणपत्राची प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून किंवा तिचे प्राधिकृत प्रतिनिधी श्री. साजी पी. जॉन, अर्जदार कंपनीकरिता वकील, एसपीजे लिगल ॲडव्होकेटस्, युनिट क्र. १००२, १० वा मजला, प्रेस्टिज मरेटियन ॥, एमजी रोड, बंगळुरु-५६० ००१ यांच्या कार्यालयातून विनामूल्य प्राप्त करता येईल. सभेला हजर राह्न मतदान करण्यास हक्कदार असलेल्या व्यक्ती व्यक्तिश: किंवा प्रतिपत्री व्यक्तीद्वारे मतदान करू शकतात, मात्र विहित प्रपत्रातील सर्व प्रतिपत्री पत्र सभेपूर्वी किमान ४८ तास अगोदर जेएसडब्ल्यू मायनिंग ऑफिस, विद्यानगर, तलुर क्रॉस, तोरणागह्र, बेह्रारी- ५८३ २७५ येथील अर्जदार येथे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

प्रतिपत्री प्रपत्र अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून प्राप्त करता येतील. न्यायाधिकरणाने अर्जदार कंपनीच्या सुरक्षित धनकोंच्या सभेचे अध्यक्ष म्हणून श्री. श्रीराम केएसएन आणि ते नसल्यास श्री. संदीप जैन यांची नियुक्ती केली आहे. वरील नमूद व्यवस्थेची योजना जरी सभेत समन्यायी शेअरधारकांद्वारे मंजूर झाली तरी ती त्यानंतर न्यायाधिकरणाच्या मंजुरीच्या अधीन

सदर दिनांक २२ ऑगस्ट, २०१७, मुंबई येथे.

श्री. श्रीराम के.एस.एन. सुरक्षित धनकोंच्या सभेकरिता नियुक्त अध्यक्ष

... अर्जदार कंपनी



## झी लर्न लिमिटेड CIN: L80301MH2010PLC198405

नोंदणीकृत कार्यालय : 135, कॉंटिनेंटल इमारत, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – 400018. www.zeelearn.com | email: investor\_relations@zeelearn.com | फोन :91-22-2483 1234 । फॅक्स : 91-22-2495 5974

याद्वारे सूचना दिली जाते की झी लर्न लिमिटेडची (कंपनी) 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, 28 सप्टेंबर 2017 रोजी दु. 4.00 वाजता 'हॉल ऑफ कल्चर', नेहरु सेंटर, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – 400 018, भारत येथे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद व्यवहारोंच्या पूर्ततेसाठी भरवली जाईल.

याद्वारे अशीही सूचना दिली जाते की कंपनी अधिनियम, 2013 चे कलम 91, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम 2014 चा नियम 10 आणि सेबी (सूचीकरण बंधने आणि प्रकटन आवश्यकता) नियमने 2015 चे नियमन 42 (एलओडीआर) यांअन्वये, सदस्य नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार, 21 सप्टेंबर 2017 ते गुरुवार, 28 सप्टेंबर 2017 (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत एजीएमच्या हेतुकरिता आणि 2016–17 वर्षाच्या लाभांशाच्या भरण्यासाठीच्या सदस्यांच्या पात्रतेच्या निश्चितीकरिता बंद राहतील. अंतिम लाभांश प्रतिभाग रु. ०.०५, जर एजीएममध्ये संमत झाला, तर त्या सदस्यांना दिला जाईल ज्यांचे नाव बुधवार, 20 सप्टेंबर 20 17 च्या कामाच्या तासांच्या अखेरीस वेळेनुसार सदस्य नोंदवहीत येते.

एलओडीआरच्या नियमन 44 अन्वये आणि कंपनी अधिनियम 2013 चे कलम 108, सोबत वाचला जाणारा कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, 2014 चा नियम 20 सुधारल्यानुसार, यांअन्वये कंपनीला कंपनीच्या भागधारकांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) मार्फत रीमोट ई-मतदानाची सुविधा पुरवण्यास आनंद होत आहे, ज्याद्वारे ते एजीएममध्ये पूर्तता करावयाच्या व्यवहारांबाबत त्यांची मते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देऊ शकण्यास समर्थ होतील.

# सर्व सदस्यांना कळविण्यात येते की :

- एजीएमच्या सूचनेत नमूद केलेला व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करून पूर्ण करता येऊ शकतो ;
- रीमोट ई-मतदान सोमवार, 25 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 9.00 वाजता सुरु होईल ;
- रीमोट ई-मतदान बुधवार, 27 सप्टेंबर 2017 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता बंद होईल ;
- एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठीची पात्रता निश्चित करण्यासाठीचा अंतिम दिनांक गुरुवार, 21 सप्टेंबर 2017 आहे;
- एजीएमच्या सूचनेची पाठवणी झाल्यानंतर आणि २ 1 सप्टेंबर २० 17 या अंतिम दिनांकाच्या रोजीनुसार कंपनीचे भाग धारण करणारी आणि कंपनीचा सदस्य झालेली कोणतीही व्यक्ती कंपनील उपरोक्त ईमेल आयडीवर किंवा नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर लिहन कळव् शकते आणि सभेची सूचना व ई–मतदानाची प्रक्रिया मिळवू शकते
- 6. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की : (अ) रीमोट ई-मतदान मॉड्युल सीडीएसएलद्वारे उपरोक्त दिनांक व वेळेनंतर ई-मतदानासाठी निष्क्रीय केले जाईल आणि एकदा प्रस्तावावर सदस्याने मत दिले, की सदस्याला ते नंतर बदलता येणार नाही; (ब) मतपत्रिकेद्वारे मत देण्याची सुविधा एजीममध्ये उपलब्ध करून दिली जाईल ; आणि (क) एजीएमपूर्वी रीमोट ई-मतदानामार्फत मतदान केलेल्या सदस्यांना एजीएममध्येही उपस्थित राहता येईल परंतु ते परत मतदान करण्यास पात्र नसतील ; आणि (ड) अंतिम दिनांकारोजीनुसार सदस्य नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीज्नी राखलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नाव अभिलिखित असलेली व्यक्तिच रीमोट ई-मतदानाची तसेच एजीएममध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान करायची सुविधा प्राप्त होण्यास पात्र असेल.
- एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाईटवर www.zeelearn.com आणि सीडीएसएलच्या वेबसाईटवरही www.evotingindia.com उपलब्ध आहे;
- चौकशीसाठी, सदस्य श्री. वेन्सेस्लॉस फुर्टाडो, उपप्रबंधक, यांच्याशी 1800 200 5533 येथे संपर्क करू शकतात किंवा helpdesk@cdslindia.com येथे ईमेल करू शकतात. सदस्य कंपनी सचिवास investor\_relations@zeelearn.com येथे किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयीन पत्त्यावर लिह्न कळवू शकतात.

दिनांक : 6 सप्टेंबर 2017 ठिकाण : मुंबई

झी लर्न लिमिटेड साठी सही/-कंपनी सचिव



नोंदणीकृत कार्यलयाचा पत्ताः एनटीपीसी भवन, कोअर–7, स्कोप कॉंप्लेक्स, 7-इंस्टीट्यूशनल एरिया, लोधी रोड, नवी दिल्ली- 110 003 कॉपॉरेट आयडेंटिफेकेशन नंबर – L40101DL1975GOI007966 उपरिनामित अर्जदाराने सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेप्युलेटरी कमिशन, नवी दिल्ली यांच्यासमोर सीओडी युनीट 1 च्या अपेक्षित

तारखेपासून (म्हणजेच 31.08.2017) ते 31.03.2019 पर्यंत सोलापूर एसटीपीएस(2x 660 एमळल्यू)चे टेरीफ जनरेटिंग स्टेशनचे लाभार्थी आहेतः

अ) मध्य प्रदेश पाँवर मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (एमपीपीएमसीएल)

शक्ती भवन, विद्युत नगर, जबलपूर-482008. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (एमएसइडीसीएल)

प्रकाशगड, बांद्रा (पूर्व), मुंबई-400051. क) छत्तीसगढ स्टेट पॉवर डिस्ट्रीब्यूशन के. लि. (सीएसपीडीसीएल) पी.ओ. सुंदर नगर, दंगानिया, रायपूर-492013.

इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, गोवा सरकार, विदयुत भवन, पणजी, गोवा इ) इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, दमण आणि दीवचे प्रशासन, दीव-396210

फ) इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासन, सिल्वासा. जनरेटिंग स्टेशनची क्षमता : 1320 एमडब्ल्यू (2x660 एमडब्ल्यू)

प्रकल्पाची मंजूर पूर्ततेचा भांडवली खर्च (२०१२ च्या पहिल्या तिमाहीच्या किंमतीच्या पातळीनुसार)

प्रचालनाची अपेक्षित तारीख, विनंती अर्जात सादर केलेली

: रु. 10154.27 कोटी : संचालक मंडळ, एमटीपीसी लि.

: जुलै, 2016

: 31.08.2017

भांडवली खर्चाला मंजूरी देणारे प्राधीकरण वाणिज्यिक प्रचालनाची नियोजित तारीख स्टेशनच्या (युनीट 1) च्या वाणिज्यिक

युनीट#1 च्या वाणिज्यिक प्रचालनाच्या अपेक्षित तारखेला भांडवली खर्च: रु. 6173.89 कोटी निश्चीत करण्याची मागणी केलेले वर्ष-निहाय टेरीफ आधीच्या वर्षासाठी 2018-19 . क्षमता आकार (रु. लाख/वर्ष) एन/ए 117473.41 206607.45

लर्जा आकार #महिन्यासाठी उर्जा आकार दर इंधनाच्या खर्चा(र्चा)वर आधारित असेल आणि महिन्यासाठी जीसीव्ही(एस) सीइआस्सी नियमनाप्रमाणे

टॅबखाली टाकण्यात आली आहे. 10. अर्जात असलेल्या टॅरीफच्या निश्चीतीच्या प्रस्तावावर सुवना आणि हरकती, काही असल्यास, लाभार्थीसह कोणत्याही व्यक्तीला, सेक्रेटरी, सेंट्रल इलेक्ट्रिसटी रेय्युलेटरी कमिशन, 3रा व 4था नजला, चंद्रलोक बिल्डींग, जनपथ, नवी दिल्ली – 110 001, यांच्यासमीर, अर्जदाराला प्रत पाठवून या सूचनेच्या प्रसिद्धीपासून 30 दिवसांच्या आत दाखल करता येतील

. टॅरीफ निश्चीत करण्यासाठी केलेल्या अर्जाची प्रत एनपीटीसीची वेबसाइट नामे, www.ntpc.in वर "Notices"

ठिकाणः नवी दिल्ली तारीखः 11.08.2017

अतिरिक्त महाव्यवस्थापक (वाणिज्यिक) विद्युत क्षेत्र में अग्रणी

बंगळुरु येथील राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर, बंगळुरु बेंच मुळ न्यायाधिकरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या बाबीमध्ये

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर प्रयोज्य तरतुदींच्या बार्बीमध्ये.

एसजेडी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि साऊथ वेस्ट मायनिंग लिमिटेडच्या बाबींमध्ये

डीकेएस ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि एसजेडी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि साऊथ वेस्ट मायनिंग लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक दरम्यान व्यवस्थेच्या संयुक्त योजनेच्या बाबींमध्ये

कंपनी अर्ज क्र. ४८/बीबी/सन २०१७

साऊथ वेस्ट मायनिंग लिमिटेड नोदणीकृत कार्यालय जेएसडब्ल्यू मार्यानेग ऑफिस, विद्यानगर, तलुर क्रॉस, तोरणागल्ल बेल्लारी- ५८३ २७५, कर्नाटक

... अर्जदार कंपनी हस्तांतरिती कंपनी

(सुचित्रा मॅग्गन)

सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेच्या सूचनेची जाहिरात आणि सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, दिनांक १८ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या आदेशाद्वारे सुधारित दिनांक ४ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या आदेशाद्वारे राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या बंगळुरु बेंच यांनी डीकेएस ऑडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक कंपनी क्र.१) आणि एसजेडी ऑडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (अर्जदार कंपनी/हस्तांतरक कंपनी क्र.२) सह साऊथ वेस्ट मायनिंग लिमिटेड (हस्तांतरिती कंपनी) दरम्यान व्यवस्थेची योजना सुधारणेसह किंवा शिवाय विचारात घेणे आणि योग्य वाटल्यास मंजूर करण्यासाठी एसजेडी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या सुरक्षित धनकोंची सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर आदेश आणि त्यातील निर्देशानुसार पुढे सूचना देण्यात येते की, **साऊथ वेस्ट मायनिंग लिमिटेडच्या** (अर्जदार कंपनी) सुरक्षित धनकोंची सभा ही सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७ रोजी स. ११.०० वा. जेएसडब्ल्यू सेंटर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१ येथे घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी आणि वेळी अर्जदार कंपनीच्या सुरक्षित धनकोंना हजर राहण्याची विनंती करण्यात येत आहे. सदर आदेश आणि त्यातील निर्देशानुसार पुढे सूचना देण्यात येते की, **साऊथ वेस्ट मायनिंग लिमिटेडच्या** (अर्जदार कंपनी) असुरक्षित धनकोंची सभा ही बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७ रोजी द. १.०० वा. जेएसडब्ल्यू सेंटर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१ येथे घेण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी आणि वेळी अर्जदार कंपनीच्या असुरक्षित धनकोंना हजर राहण्याची विनंती करण्यात येत आहे. व्यवस्थेची सदर योजना आणि कलम २३० अंतर्गत विवरणपत्राची प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून किंवा तिचे प्राधिकृत प्रतिनिधी श्री. साजी पी. जॉन, अर्जदार कंपनीकरिता वकील, एसपीजे लिगल ॲडव्होकेटस्, युनिट क्र. १००२, १० वा मजला, प्रेस्टिज मेरिडियन ॥, एमजी रोड, बंगळुरु-५६० ००१ यांच्या कार्यालयातून विनामूल्य प्राप्त करता येईल. सभेला हजर राह्न मतदान करण्यास हक्कदार असलेल्या व्यक्ती व्यक्तिश: किंवा प्रतिपत्री व्यक्तीद्वारे मतदान करू शकतात, मात्र विहित प्रपत्रातील सर्व प्रतिपत्री पत्र सभेपूर्वी किमान ४८ तास अगोदर जेएसडब्ल्यू मायनिंग ऑफिस, विद्यानगर, तलुर क्रॉस, तोरणागल्ल, बेल्लारी- ५८३ २७५ येथील अर्जदार येथे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. प्रतिपत्री प्रपत्र अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून प्राप्त करता येतील.

न्यायाधिकरणाने अर्जदार कंपनीच्या सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अध्यक्ष म्हणून श्री. अनिल सूद आणि ते नसल्यास श्री. एमआरएम वॉरियर यांची नियुक्ती केली आहे. वरील नमूद व्यवस्थेची योजना जरी सभेत समन्यायी शेअरधारकांद्वारे मंजूर झाली तरी ती त्यानंतर न्यायाधिकरणाच्या मंजुरीच्या

सदर दिनांक २२ ऑगस्ट, २०१७, मुंबई येथे.

श्री. अनिल सूद सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेकरिता नियुक्त अध्यक्ष

नि. ११

...अर्जदार

…प्रतिवादी

प्रभारी निबंधक

फॉर्म क्र. २३ (रेग्युलेशन २० (३)) भारत सरकार



वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.३

१ ला मजला, एम.टी.एन.एल. एक्सचेंज बिल्डिंग, रघुलीला मॉलच्या पुढे, वाशी रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर ३०-ए, वाशी - ४०० ७०५. द्रः: २७८१२३५०.

पेपर प्रकाशनाद्वारे समन्स

ओ.ए. क्र. १७० सन २०१७

युनियन बँक ऑफ इंडिया विरुध्द

मे. ग्लोबल इंडिया कंपनी आणि अन्य **ज्याअर्थी,** उपरोक्त अर्जदारांनी वर उल्लेख केलेला अर्ज ह्या न्यायाधिकरणात दाखल केला आहे.


बजावणीसाठी केलेल्या अर्जाला ह्या न्यायाधिकरणाने अनुमती दिली.

तुम्हाला याद्वारे ह्या न्यायाधिकरणासमोर २५/०९/२०**१७ रोजी स. ११.३० वा.** व्यक्तिश: किंवा विकलामार्फत हजर राह्न लेखी निवेदन/म्हणणे सादर करण्यास व विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची कारणे दाखवण्यास सांगण्यात येते.

ज्याअर्थी, समन्स/सूचनेची बजावणी नियमित पध्दतीने होऊ शकलेली नाही आणि पर्यायी

सूचना घेण्यात यावी की, कसूर केल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल देण्यात

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने १० ऑगस्ट, २०१७ रोजी दिले.



वरील सूचीनुसार प्रति.ना समन्स सर्व प्रतिवादींचे नाव आणि पत्ता:

१. ग्लोबल इंडिया कंपनी, त्यांच्या प्रोप्रायटरमार्फत : श्री. सुनिल श्रीचंद करारा

एफ-४५, एपीएमसी, फ्रूट मार्केट, सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३.

२. श्री. सुनिल श्रीचंद करारा, फ्लॅट क्र. ९, ५ वा मजला, मग्नोलिया को-ऑप. हाऊ. सोसा. लि., एडन वूड, फेज ॥, चितलसर,

श्रीम. ग्लॅडी अल्वारिस रोड, पोखरण रोड-२ लगत, ठाणे (पश्चिम), पिन-४०० ६१०. आणि येथेही : श्री. सुनिल श्रीचंद करारा

५/२०३, गार्डन इस्टेट, रुबी सीएचएसएल, ग्लॅडी अल्वारिस रोड, मानपाडा, ठाणे-४०० ६१० . श्रीम. सरला श्रीचंद करारा, फ्लॅट क्र. ९, ५ वा मजला, मग्नोलिया को-ऑप. हाऊ. सोसा. लि., एडन वूड, फेज ॥, चितलसर,

श्रीम. ग्लॅडी अल्वारिस रोड, पोखरण रोड-२ लगत, ठाणे (पश्चिम), पिन-४०० ६१०. आणि येथेही : श्रीम. सरला श्रीचंद करारा, ५/२०३, गार्डन इस्टेट, रुबी सीएचएसएल, ग्लॅडी अल्वारिस रोड, मानपाडा, ठाणे-४०० ६१०

४. मे. श्रीचंद हरिराम, त्यांच्या प्रोप्रायटरमार्फत : श्री. अजयकुमार श्रीचंद करारा, दुकान तसेच गोडाऊन क्र. एफ-४५, फळ आणि भाजी मार्केट कॉम्प्लेक्स, एपीएमसी फ़्रुट्स मार्केट,

आणि येथेही : श्री. सुनिल श्रीचंद करारा, त्यांच्या प्रोप्रायटरमार्फत : श्री. अजयकुमार श्रीचंद करारा,

सेक्टर १९, वाशी, नवी मुंबई - पिन ४०० ७०३.

५/२०३, गार्डन इस्टेट, रुबी सीएचएसएल, ग्लॅडी अल्वारिस रोड, मानपाडा, ठाणे-४०० ६१०

**नोंदणीकृत कार्यालय** : ७८-ए, एमआयडीसी इस्टेट, सतपूर

नाशिक ४२२ ००७.फोन: ०२५३ २३५०८७६

फॅक्स: ०२५३ २३५०७५६, संकेतस्थळ : www.kempnco.com

#### ईमेल: kunal.chhatwani@kempnco.com सौआयएन: एल २४२३९एमएच१९८२पीएलसी००००४७

मुंबई, गुरुवार, ७ सप्टेंबर २०१७

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेन्टस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७ अन्वये, याद्वारे सूचना देण्यात येते की, अन्य बार्बीसह ३० जून, २०१७ रोजी संपलेल्या तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेऊन अभिलिखीत करण्यासाठी कंपनींच्या संचालक मंडळाची सभा बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७ रोजी भरणार आहे.

अधिक तपशीलासाठी स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com किंवा कंपनीच्या वेबसाईट www.kempnco.com) वर भेट देऊ शकता.

केम्प ऑण्ड कंपनी लिमिटेड करिता ठिकाण : मुंबई दिनांक : ६ सप्टेंबर, २०१७ कंपनी सेक्रेटरी



दी सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. (एक शेड्युल्ड बँक) जाहीर सूचना

## दी सारस्वत को-ऑप. बँक लि. (शेड्यल्ड बँक)

सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, सिक्य्रिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) च्या तरतुदींन्वये सदर कर्जदारांवर बजावणी केलेल्या दिनांक २२.०१.२०१५ रोजीच्या सूचनेत निर्धारित केलेल्या कालावधीमध्ये पुढील व्याजासह १३.०१.२०१५ रु.९,५०,५८,९४९.७६ (रुपये नऊ कोटी पन्नास लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एकोणपन्नास आणि शह्याहत्तर पैसे मात्र) थकीत रक्कम म्हणजेच उर्वरित थकबाकी/संपूर्ण दायित्व प्रदान करण्यात मे. धर्मेंद्र इंडस्ट्रीज यांच्यावतीने कसूर झाली. निम्नस्वाक्षरीकारांनी बँकेकडे गहाण असलेल्या खाली वर्णन केलेल्या जागांचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आणि विक्री करण्याचा हेतू आहे आणि म्हणून, सदर जागांसाठी इच्छक पक्षकारांकडून याद्वारे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत जे, मोहोरबंद पाकिटातून खालील पत्यावर २५.०९.२०१७ रोजी किंवा त्यापूर्वी सं. ४.०० पर्यंत, दी सारस्वत को-ऑप. बँक लि. च्या नावातील मुंबई क्लिअरिंग हाऊसच्या क्षेत्रात कार्यरत कोणत्याही बँकेवर काढलेल्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरूपातील बोली रकमेच्या १०% इतक्या इसारा रकमेसह सादर करावेत आणि प्रस्तावांना २५.०९.२०१७ रोजी सं. ४.३० वा. बँकेच्या खालील पत्त्यावर उघडण्यात येईल.

मिळकतीच्या विक्रीच्या अटी आणि तपशील निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध

कोणतेही कारण न देता प्राप्त झालेले कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव फेटाळण्याचे अधिकार निम्नस्वाक्षरीकार राखून ठेवत आहेत.

''जसे आहे जेथे आहे तत्त्वावर आणि जसे आहे जे आहे तत्त्वावर'' जागेकरिता ठरवलेली राखीव किमत खालीलनुसार : १) गाळा क्र.९ : रु. १०९.०० लाख (रुपये एक कोटी नऊ लाख मात्र)

२) गाळा क्र.१० : रु. १२५.०० लाख (रुपये एक कोटी पंचवीस लाख मात्र) जागांचे निरीक्षण दिनांक १३.०९.२०१७ रोजी द. १२.३० ते द. २.३० मध्ये करता येईल.

गाळा क्र. ९ (मोजमापित क्षेत्र : ८४० चौ.मी. बिल्टअप) आणि गाळा क्र. १० (मोजमापित क्षेत्र : ९६६ चौ.मी. बिल्टअप) येथे तळमजला, इंडस्ट्रियल प्रिमायसेस भाग - । सोसायटी लि., केके गुप्ता इंडस्ट्रियल इस्टेट, डॉ. आर. पी. रोड, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८०.

> प्राधिकृत अधिकारी दी सारस्वत को-ऑप. बँक लि. वसुली विभाग ७४/सी, समाधान बिल्डिंग सेनापती बापट मार्ग, दादर (प.), मुंबई - ४०० ०२८.

सही/-

द. क्र. २४६७ १२०१/१२०२/१२०३/१२०४ दिनाक : ०७.०९.२०१७ रामेश्वर मीडिया

## हिल्टन मेटल फॉर्जिंग लिमिटेड सीआयएनःएल२८९००एमएच२००५पीएलसी१५४९८६

नोंदणी. कार्यालय:७०१, पाम स्प्रिंग, लिक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०६४

इमेल : secretarial@hiltonmetal.com; दूर. क्र. ०२२-४०४२ ६५६५

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची १२ वी वार्षिक सर्वसाध-ारण सभा ही वार्षिक अहवाल २०१६-१७ चा उर्वरित भाग एजीएमच्या सूचनेत नमूद व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी ७०१, पाम स्प्रिंग, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०६४ येथे गुरूवार, २८ सप्टेंबर, २०१७ रोजी दु. ४.०० वा. घेण्यात येणार आहे.

१२ व्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल परवानगी असलेल्या पद्धतीने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर सभासदांना पाठविण्यात आला आहे आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट शेअरेक्स डायनॅमिक (इंडिया) प्रा. लि. कडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविले सभासदांना इलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात आला आहे. सभासद <u>www.hiltonmetal.com</u> वरून सुद्धा एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल डाऊनलोड करू शकतात

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ सहवा-चता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४(१) च्या तरतुदीनुसार कंपनीला कंपनीच्या मतदानाचे पर्यायी माध्यम म्हणून ई-मतदान सुविधेचा प्रस्ताव दिल्याचा आनंद होत आहे. ज्यामुळे कंपनीच्या १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नमूद ठरावावर इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करणे सभासदांना शक्य होईल. ई-मतदानाची सुविधा सेंन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (''सीडीएसएल'') चे ई-मतदान पोर्टल www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे.

- द्रस्थ ई-मतदानाचा तपशील खाली देण्यात आला आहे. १) ई-मतदनाचा कालावधी सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७ रोजी स. १०.०० वा. सुरू होईल आणि बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७ रोजी सायं. ५.०० वा. संपेल, त्यानंतर ई-मतदान मॉड्यूल बंद करण्यात येईल.
- २) सभासदांचे मतदानाचे हक कटऑफ तारीख २१ सप्टेंबर, २०१७ रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात
- ३) कंपनीने सभेला हजर असलेल्या आणि दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान न केलेल्या सभासदांसाठी मतपत्रिकेमार्फत मतदानाच्या सुविधेचासुद्धा प्रस्ताव दिला आहे. तथापि सभासदाने एजीएमपूर्वी द्रस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे अगोदर मतदान केल्यानंतरही एजीएमला हजर राह शकतात, परंत् मतदानासाठी हक्कदार नाहीत.
- ४) सभासद मतदानाच्या एकाच माध्यमाचा म्हणजेच दरस्थ ई-मतदानामार्फत किंवा एजीएममध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतात. सभासदाने एकापेक्षा अधिक माध्यमाद्वारे मतदान केल्यास द्रस्थ ई-मतदानामार्फत केलेले मतदान ग्राह्य धरण्यात येईल आणि मतपत्रिका अवैध समजण्यात येईल.

ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीसाठी सभासद फ्रिक्वेटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेऊ शकतात आणि ई-मतदान युजर मॅन्युअल www.evotingindia.com येथील हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध आहे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ई-मेल पाठवावा. फोन क्र. १८००२००५५३३ (टोल फ्री)

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर ट्रान्स्फर पुस्तके ही कंपनीच्या १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७ ते गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७ पर्यंत बंद राहतील.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०४ सप्टेंबर, २०१७

हिल्टन मेटल फॉर्जिंग लिमिटेड करिता

सही/-युवराज मल्होत्रा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक